

NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400 063 T +91 22 6645 0123 F +91 22 6645 0101 E contact@nesco.in W www.nesco.in

18 August 2021

BSE Limited
Department of Corporate Services
25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

The National Stock Exchange of India Limited 5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Scrip Code: 505355 Symbol: NESCO

<u>Sub</u>: <u>Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Notice informing the shareholders regarding transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account published in the following Newspapers on 18 August 2021 in accordance with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

i) Business Standard (All India Edition); and

ii) Mumbai Lakshadweep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

**For Nesco Limited** 

Jinal J. Shah
Company Secretary and
Compliance Officer

**Encl: As above** 





Government officials welcome Indians on their arrival from crisis-hit Afghanistan in a C-17 aircraft of the Indian Air Force,

# PM chairs meet as India evacuates embassy staff

SHAH, NSA, FOREIGN SECY PRESENT AT MEETING

GOVT ANNOUNCES EMERGENCY E-VISA FOR AFGHAN REFUGEES

**AGENCIES** 

New Delhi, 17 August

rime Minister Narendra Modi on Tuesday chaired a meeting of the Cabinet Committee on Security against the backdrop of the Taliban takeover of Afghanistan.

The Cabinet Committee on Security is the apex government body that deals with the issues of national security.

Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh and Finance Minister Nirmala Sitharaman attended the meeting, besides senior officials.

While official sources confirmed the meeting, but there was no word on what transpired there.

Sources said those present in the meeting also included National Security Advisor Ajit Doval and Foreign Secretary Harsh Vardhan Shringla, as also India's Ambassador to Afghanistan Rudrendra Tandon, who returned to India on Tuesday itself.

India on Tuesday rushed back home its ambassador and staff from the embassy in Kabul in a military transport aircraft in the wake of escalating tension, fear and uncertainty gripping the Afghan capital. The C-17 Globemaster aircraft of the Indian Air Force carrying around 150 people, including diplomats, officials, security personnel and some stranded Indians, landed at the Hindon airbase near the national capital at around 5 PM after a brief halt at Jamnagar in Gujarat.

It is the second evacuation flight as another C-17 aircraft brought back around 40 people from the Hamid Karzai International Airport in Kabul on Monday as part of India's emergency evacuation mission that was carried out following coordination with relevant authorities including US officials handling security at the airport in the Afghan capital.

It is the second time India evacuated ll its staff from the embassy in Kabul after a similar exercise was carried out in 1996 when the Taliban first captured power.

Indian Ambassador to Afghanistan Rudrendra Tandon told media persons in Jamnagar that the situation in Kabul is complex and "quite fluid" now, and the remaining Indians stuck in the city will be brought back home when the commercial flight services resume.

"Happy to be back home safely and securely. We are a very large mission. We are a mission of 192 personnel who were evacuated from Afghanistan literally within a period of three days in a very orderly fashion in two phases," he said.

Tandon, who assumed charge as Indian ambassador in Afghanistan in

8

3

8

5

6

4

6

5

4

8

9

5

2

BS SUDOKU

4

9

2

SOLUTION TO #3438

3

9



Prime Minister Narendra Modi chairs a meeting of Cabinet Committee on Security, in New Delhi on Tuesday

#### **CAIT fears crisis will** impact bilateral trade The uncertainty over future in

Afghanistan will impact the bilateral trade between Kabul and India, the Confederation of All India Traders (CAIT) said on Tuesday.

CAIT Secretary-General Praveen Khandelwal said prices in the markets might go up. "Another question which may take a long time is overtaking the Taliban. Currently, the imports and exports shipments are stranded, which may cause heavy losses to the traders," Khandelwal said.

CAIT has advised domestic exporters to remain alert, as huge amounts of payments could be blocked. "The government must take cognisance of it and help the traders in the event of facing a financial crisis. There would be a complete standstill in the trade for a certain time," he said. SHREYA NANDI

August last year, said the embassy prodistressed Indians following the fastchanging situation in Kabul.

"We are continuously monitoring the situation because there are still some Indian citizens who are there. That is why Air India will continue to run its commercial services to Kabul as long as the airport in Kabul functions," Tandon said.

Tandon said India will remain in contact with the Afghan people and will continue to work for their welfare.

Asked about the stranded Indians, he said the embassy extended help to many of them. The people who have returned on board the aircraft included two Delhibased journalists who had gone to Afghanistan to cover the unfolding developments after the Taliban began capturing key provincial capitals.

#### 'Evacuation was complicated exercise'

The evacuation of the Indian embassy staff from Kabul was a "difficult and complicated" exercise, External Affairs Minister S Jaishankar said on Tuesday.

While Jaishankar spoke to his American counterpart Antony Blinken, NSA Aiit Doval had a conversation with President Joe Biden's National Security Adviser Jake Sullivan on Monday evening on the evacuation of the Indian staff, people familiar with the matter said.

In a tweet, Jaishankar, who is in New York on a four-day visit, said he thanked his French counterpart Jean-Yves Le Drian for evacuating 21 Indian nationals from Kabul to Paris. It is learnt that both Jaishankar and Doval were involved in ensuring the evacuation of around 190 Indian diplomats, officials and security personnel from the embassy in Kabul.

#### **Emergency e-visa for Afghans**

India on Tuesday announced that it will issue an emergency e-visa to Afghan nationals who want to come to the country in view of the prevailing situation in Afghanistan after the Taliban captured power there. All Afghans, irrespective of their religion, can apply for the 'e-Emergency X-Misc Visa' online and applications will be processed in New Delhi.

"The MHA reviews visa provisions in view of the current situation in Afghanistan. A new category of electronic visa called 'e-Emergency X-Misc Visa' introduced to fast-track visa applications for entry into India," a home ministry spokesperson said.

The visa will initially be valid for six months, they said.

#### # 3439

4

8

## Unicorns...

In short, he added, a direct listing allows the transfer of ownership from the company's private investors to public investors, without raising new capital. "It is for sheer economic reasons that direct listing is being pushed for by a certain section in the Indian industry," said Waris. Industry sources also point out that direct listing does not mean that companies are taking capital outside; sometimes the aspiration of being a global player also makes a foreign listing attractive.

as a Service (SaaS) players. Like the IT services players, their majority markets are the US and Europe but their business model is not like IT services players and hence they want this option of listing overseas. Also, there are not enough analysts who can understand this asset class," said a start-up founder on con-

Rameesh Kailasam, CEO of Indiatech.org, an industry body representing start-up founders and investors, said: "When we started work on this in 2018, our target was that by 2021 India should witness blockbuster

court and last month got a French court order to seize real estate belonging to the government in Paris. In response, the government filed a dismissal motion last week, citing protections afforded by the US Foreign Sovereign Immunities Act of 1976. India in the filing said the court "lacks subject-matter jurisdiction under the Foreign Sovereign Immunities Act (FSIA) because India never waived its sovereign immunity let alone agreed — to arbitrate the present dispute with petitioners". "India also never clearly and unmistakably excluded judicial review or delegated exclusive competence to decide these questions to an arbitral tribunal", implying that Cairn couldn't satisfy any exception

## Cairn's suit... In May, it took Air India to a US

and, likewise, never offered to sovereign immunity under the US law, the filing said.

**OPEN DOMESTIC INVITATION** 

ओएनजीसी

EOI No.: ONGC/DLI/CM&SG/NZE/2020-21 Date: 18.08.2021 Oil and Natural Gas Corporation Ltd. (ONGC), a premier National Oi Company having "Maharatna" status under Ministry of Petroleum and Natural Gas, Govt. of India invites EOI for conducting a comprehensive carbon footprint study of ONGC, including scope-1, scope-2 and scope-3 emissions along with strategies, plans and financial implications towards deep emission reductions and net zero emissions of ONGC. Experienced parties who may be interested in participating in the EOI are requested to visit ONGC website https://tenders.ongc.co.in for necessary details of the EOI. Participants Meet on 23.08.2021 (On-line). Due date for sending the nomination(s) of participating officers: 21.08.2021 before 1700 hrs. Due date for submission of EOI: 02.09.2021, 1400 hrs.

#### **OPEN TENDER NOTICE**

Description of Material	Pre-Bid meeting	Display & Sale of Tender Documents Period	Last Date & Time for submission of offer
upply of 01 Number Ready built obile Environmental Laboratory nich is required for CECB thhattisgarh Environment onservation Board) Nava aipur, Chattisgarh (State)		DRAFT: 18-08-2021 TO 27-08-2021 FINAL: 10-09-2021 To 01-10-2021	01-10-2021 by 2.30PM (IST)

Complete Tender document is available in websites: www.nmdc.co.in under tender section www.mstcecommerce.com/eprochome; http://eprocure.gov.in. Any corrigendum to the above tender will be uploaded only on our website www.nmdc.co.in and will not be published. Prospective bidders should visit the above NMDC Limited website from time to time to take note of corrigendum, if any.
For further details logon to Tender Section of our website: www.nmdc.co.in under tender

Chief General Manager (Materials)

nesco

NOTICE

(FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF NESCO LIMITED) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fun

(IEPF) Account Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respe of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

The Company has sent communication individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Account under the said Rules for taking appropriate action(s)

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to b transferred to IEPE Account, may note that the Company would be issuing duplicate shares certificate(s n lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Account as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in Demat form may note that the Company shall inform the depository by way o corporate action for transfer of shares in favour of IEPF.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share pertificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Account pursuant to the

In case Company does not receive any communication from the concerned shareholders by 10 October 2021, the Company shall, with a view to adhering with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Account by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and share transferred to IEPF pursuant to the rules.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPI Account on its website at www.nesco.in. Shareholders are requested to refer to the web-link https: www.nesco.in/shareholder-services to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF Account.

Shareholders may kindly note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules.

Email: rnt.helpdesk@linkintime.co.in website: https://linkintime.co.in.

Mumba

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at Wis. Link Inime India Private Limited, C – 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083. Tel No. 022 – 49186270

> For Nesco Limited Jinal J. Shah

Company Secretary and Compliance Office



Registered Office: 205-206, J. K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400 705, India. Website: www.navkarcfs.com; CIN: L63000MH2008PLC187146 Tel No: 91-22-2766 8223 Fax No: 91-22-2766 8238 Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No. E/3A, Sector 12, Kharghar, Navi Mumbai – 410210; Maharashtra, India Tel: (+91 22) 3800 6500 Fax: (+91 22) 3800 6509 É-mail: cs@navkarcfs.com

Notice is hereby given that the 13th (Thirteenth) Annual General Meeting (AGM) of the Members of NAVKAR CORPORATION LIMITED will be held on Wednesday, September 15, 2021 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility or Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020,20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5 2020 and January 13, 2021 respectively and Securities and Exchange Board of India circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circular"), to transact the businesses as set out in the Notice of AGM (Notice). The deemed venue for the AGM: 205-206, J. K Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 400705

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars, the electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report of the Company for the financial year 2020-21 has been sent only by electronic mode to all the members whose email address were registered with the Company's Registrar and Share Transfer Agent on Friday, August 13, 2021. The Notice of AGM and the Annual Report is also available on the website of the Company www.navkarcfs.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the CDSL www.evotingindia.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') and rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 42 the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 09, 2021 to Wednesday September 15, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Act and Rules") as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide facility to exercise their right to vote for the business to be transacted at AGM by electronic means. The Company has engaged Central Depository Services (India) Limited as the authorised agency to provide e-voting facility. The details as required pursuant to the Act and Rules are as under:

a. The e-voting period will commence on Saturday, September 11, 2021 (9.00 a.m. IST) and close on Tuesday, September 14, 2021 (5.00 p.m.

b. Cut-off date for the purpose of e-voting shall be Wednesday, September

c. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 08, 2021 may obtain his User ID and Password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

d. Members present at the meeting through VC/OAVM and who had not cast their votes on the resolutions shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of 13th AGM.

e. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility.

f. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk, evoting@cdslindia.com or contact to Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Place : Navi Mumbai

Date : August 17, 2021

By Order of Board of Directors For Navkar Corporation Limited Deepa Gehani Company Secretary

# Ratings Professional Risk Opinion

#### **CARE Ratings Limited** (CIN:L67190MH1993PLC071691)

Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, Godrej Coliseum, Somaiya Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400022. Tel. No.: +91-022-6754 3456 • Fax No.: +91-022-6754 3457 Email: investor.relations@careratings.com • Website: www.careratings.com

NOTICE TO THE MEMBERS REGARDING 28TH ANNUAL GENERAL MEETING **TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS** AND BOOK CLOSURE AND DIVIDEND

Members may please note that the 28th Annual General Meeting ("AGM") of CARE Ratings Limited ("the Company") will be held on Tuesday, September 14, 2021 at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio-Visual means ('OAVM'), without the physical presence of the Members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars') to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2020-21 will be made available on the Company's website at www.careratings.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Members can attend and participate in the AGM through the VC facility OAVM only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, you may please note that no provision has been made to attend and participate in the 28th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the Meeting through VC facility / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses with the Company / Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive Notice of the AGM, Annual Report and / or login details for joining the 28th AGM through VC facility / OAVM, including e-voting.

Physical Holding	Send a request to the Registrar and Transfer Agents of the Company KFin Technologies Private Limited ("KFintech") at einward.ris@kfintech.com mentioning the name and address of the Member, along with scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election
	Identity Card, Passport) in support of the address of
	the Member.

Please register / update your e-mail addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP.

The Company is providing remote e-voting facility to the members to cast vote using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("e-voting"). The manner of e-voting including remote e-voting will be provided in

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 08, 2021 to Tuesday, September 14, 2021 (both days inclusive) for determining the entitlement of the Members to the Final dividend for FY 2021. The Record date for the purpose of AGM and payment of Final Dividend will be Tuesday, September 07, 2021. The Final Dividend, if approved by the Members, shall be paid on or before October 13, 2021.

Members holding shares in demat form are hereby informed that Bank particulars registered with their respective Depository Participants, with whom they maintain their demat accounts, will be used by the Company for the payment of dividend. The Company or its Registrars and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited cannot act on any request received directly from the Members holding shares in demat form for any change of Bank particulars / Bank mandates or address details. Such changes are to be communicated only to the Depository Participant(s) of the Members. Members holding shares in physical form are requested to intimate any change of address and / or bank mandate to KFin Technologies Private Limited (KFintech), Registrar and Share Transfer Agent of the Company by sending a request on e-mail at einward.ris@kfintech.com.

> For CARE Ratings Limited **Nehal Shah** Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: August 17, 2021

# 3 5 8 6 4 2 9 7

3 6 9 5 3 1 7 9 6 2 8 9 6 8 3 4 5 1

Medium  $\star\star\star$ Solution tomorrow

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

▶ FROM PAGE 1

"There are several Software dition of anonymity.

IPOs from at least three internet-based companies. We continue to have further discussions with the sole objective of wealth creation in India by easing listing norms further, similar to what their counterparts enjoy in other geographies overseas," said Kailasam.



## पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी विमानसेवाः, २० ऑगस्टपासून प्रारंभ



(प्रतिनिधी) : पुण्यातून आता देशातील २१ शहरांसाठी विमान सेवा सरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकड्न ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी सुटेल. अमृतसरसाठी २० ऑगस्टपासून तर रांची तिरुअनंतपुरमसाठी २१ ऑगस्टपासून पुण्यातील विमानतळावरून लोहगाव विमानसेवा सुरू होईल. तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अह मादाबाादसााठी विमान सुटेल. विमानसे वां साठीच्या ऑनलाईन सुरुवात झाली आहे.

#### नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा नांदेड ते मुंबई दररोज

विमानसेवा आता दररोज होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नांदेबरोबरच आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

#### या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

#### विमानाचं टाईमटेबल...

मुंबईतून १ वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

#### नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे

आभार मानले आहेत.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

Registered Office: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527  $\textbf{Email:} \ \underline{info@Iuharukamediainfra.com}; \ \textbf{Website:} \ \underline{www.Iuharukamediainfra.com}$ 

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compan will be held on Wednesday, September 08, 2021 at 11:00 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility.

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Com Act, 2013 and circulars dated January 13, 2021 read with circulars dated May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website <a href="www.luharukamediainfra.com">www.luharukamediainfra.com</a>, website of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the facility for evoting. Members can cast their vote from September 05, 2021 (09:00 AM IST) and ends on September 07, 2021 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Registe of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. September 03, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting. Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address

with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. September 03, 2021, may obtain the login ID and password by sending a request to <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> providing Folio no. / DP ID and Client ID.

Toll Free No. - 1800 1020 990 /1800 224 430 Email at evoting@nsdl.co.in. OR Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual fo Shareholders available at the download section of NSDL at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may contact on the following:

For LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

Date: August 17, 2021

ANKUR AGRAWAL Managing Director DIN: 06408167

### nesco नेस्को लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दुर.:०२२-६६४५०१२३, ई-मेल:companysecretary@nesco.in, वेबसाईट:www.nesco.in

सूचना (नेस्को लिमिटेडच्या समभाग धारकांनी कृपया लक्ष द्यावे) विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खाते यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

२८ फेब्रुवारी, २०१७ पासून प्रभावी असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) सुधारित अधिनियम, २०१७ (आयईपीएफ नियम) चे नियम १

नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वां मागील ७ (सात) नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाकरिता कोणतेही लाभांश दावा केलेले.

नेयमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले

देण्यात आलेले नसल्यास ते शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यात हस्तांरीत

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप <u>बात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपः</u> कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भागप्रमाणपत्र प्ताहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारण ासणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या नावे हस्तांतरणाकरित कॉर्पोरेट कारवाईमार्फत कंपनीद्वारे डिपॉझिटरींना सुचित केले जाईल.

गिंगधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल ह नेयमानुसार आयईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दृय्यम भागप्रमाणपः वतरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

जर कंपनीला १० ऑक्टोबर, २०२१ रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त माल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतुदीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद असावी की, नियमानुसार आयईपीएफमध्ये स्तांतरीत केलेले दावा न केलेल्या लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे

संपूर्ण तपशील www.nesco.in वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांनी कृपया आयईपीएप खात्यात हस्तांतरीत केले जाण्यास पात्र असलेले दावा न केलेल लाभांश व शेअर्सचे तपशील http:/ www.nesco.in/shareholder-services वेब लिंक वर पहावे.

गिंधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशे शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीए प्राधिकरण खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, कार्ह भसल्यास, ते नियमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी नेबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**. सी-१०१. २४ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३. दर.:०२२-४९१८६२७०, ई-मेलः rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईटः http://linkintime.co.in नेस्को लिमिटेडकरिता

दिनांक: १७.०८.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

#### ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L51900MH1986PLC041499

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.क.:(०२२)४०४६३५०० **Website:www.oasiscaps.com**, E-mail:admin@oasiscaps.com

३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना

ाथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे **ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड** कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) कंपनी कायदा २०१३ च्या नागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनीची ३४वी एजीएम बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेंस (इंडिया) लिमिटेडद्वारे दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीचे ३४वी वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय अहवाल व अन्य इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या <u>www.oasiscaps.com</u> व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्तदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तरतुदी तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविल जाणार नाही.

कंपनीने रिमोट ई–वोटिंग प्रणाली वापरून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सुविध देलेली आहे. भागधारकांना ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करुन घ्यावेत.

- वास्तविक स्वरुपात भागधारणा: आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल ig@oasiscaps.com/service@satellitecorporate.com वर पाठवावेत.
- **डिमॅट स्वरुपात भागधारणा:** कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावे.
- वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी: तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे अद्यायावत करावे जे ई-वोटिंग व सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरित

किर्ती जैन दिनांकः १६.०८.२०२१ कंपनी सचिव

#### ISW HOLDINGS LIMITED

CIN: L67120MH2001PLC217751 Regd. Off.: Village: Vasind, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604 Phone: 022-4286 1000/02527-220022 Fax: 022-4286 3000/02527-220020 Website: www.isw.in

NOTICE OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting (AGM) of the Company will be held n Wednesday, September 15, 2021 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

n view of the ongoing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 20 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India vide its Circular o. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as 'SEBI Circulars') has permitted the holding of AGM(s) through VC / OAVM, without the physical presence of the

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, Notice of the AGM along with he Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Shareholders who have no egistered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting otice could not be serviced, may temporarily provide their email address and mobile number t the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx for sending the same

Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and nobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com. Members may note that the Notice of the 20th AGM and the Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.jsw.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited nd National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com espectively. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum unde

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through Video Conference OAVM / facility and have not cast their vote through emote e-Voting. Detailed procedure for remote-voting/ e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for shareholders who have not registered their email

Date : August 17, 2021

JINDAL Part of O.P. Jindal Group

For JSW Holdings Limited Sanjay Gupta Company Secretary

#### पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच१९८४पीएलसी०३१९०९ नोंदणीकृत कार्यालय: १२१८, मेकर चेंबर नं.५, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. फोन:+९१-२२६६१८६६३३, फॅक्स:+९१-२२ २२०४९९९५. वेबसाईट:www.pinc.co.in, ई-मेल:investor.relations@pinc.co.in व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सध (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.३०वा. भाप्रवे एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा)

या लागु तरतूदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (यापुढे सेबी परिपत्रक नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमर्त

मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट वित्तीय वर्ष २०२०-२ करिता वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे उपरोत्त मसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.pinc.co.in</u> आणि बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u>

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुच जीएमच्या सूचनेत नमुद आहे आणि कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल. रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे

एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

नूचना, वार्षिक अहवाल इत्यादी प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे ई मेल नोंद करावेत:

कपया फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (दर्शन व मागील), पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डच स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत्र) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. सॅटेलाई कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या service@satellitecorporate.com किंवा कंपनीच्या investor.relations@pinc.co.in वर ई-मेल पाठवावे. कृपय http://www.satellitecorporate.com वरून नमुना डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर

कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी डिजीटल बेनेफिशरी आयडी किंव . रनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंव एकत्रित खात्याच्या अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधारकार्डची स्वतःची साक्षांकित स्कॅन केलेली ग्रत) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस ग्रायव्हेट लिमिटेडच्य service@satellitecorporate.com िकंवा कंपनीच्या investor.relations@pinc.co.in वर ई-मेल पाठवाबे. पुढील उद्देशाकरिता तुमचे डिसॅट खात्यात तपशील अद्यायावत करून घ्यावे आणि ई–मेलमार्फत सदर एजीएमची सुचना प्रा करावी.

. कंपनी/डिपॉक्विटरीकडे -व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार करण्यासाठी एजीएम सूचनेत नमुद सूचनांचे पालन करावे. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. ३६व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना दैनंदिन कामकाजात पाठविले जाईल.

कंपनी सचिव (एसीएस:ए१३७४२) दिनांक: १७.०८.२०२१

#### आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड CIN:L17100MH1991PLC059848

**नोंदणीकृत कार्यालयः** राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.क.:(०२२)४०४६३५०० Website:www.ikabsecurities.com, E-mail:info@ikabsecurities.com

३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे **आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड** इनव्हेस्टमेंट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसारव्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनीची ३०वी एजीएम बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडद्वारे दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीचे ३०वी वार्षिक अहवालाची ई-प्रत, वित्तीय अहवाल व अन्य इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या www.ikabsecurities.com व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तरतुदी तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या गगधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. सेबी परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्यास एजीएम सचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविल जाणार नाही.

कंपनीने रिमोट ई-वोटिंग प्रणाली वापरून (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी त्यांच्या भागधारकांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करुन

- वास्तविक स्वरुपात भागधारणा: आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल info@ikabsecurities.com/service@satellitecorporate.com वर पाठवावेत.
- ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे अद्यायावत करावे. वैयक्तिक डिमॅट भागधारकांसाठी: तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे अद्यायावत करावे जे ई-वोटिंग व सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा: कृपया तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक तुमचे संबंधित

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता सही/

ठिकाणः मुंबई अंकिता फोफालिय दिनांकः १६.०८.२०२१ कंपनी सचिव

#### जाहीर सूचना

आहे की, स्वर्गीय श्री. दीपक नरनदास खिमार्न यांचे २२ जुलै, २०२० रोजी निधन झाले, हे दुकान क्र.२२ व २२ए. तळमजला. जय संधांश चेंबर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., बोरगावक वाडी, शिवाजी पथ, कल्याण (प.)-४२१३०१ य मालमत्तेचे मालक होते. मी येथे सुचित करीत आहे की. माझे अशील श्री. धवल दीपक खिमानी श्रीमती नेहा रिशी कक्कड व श्रीमती सोनल दीपव खिमानी हे स्वर्गीय दीपक नरनदास खिमानी यां **हायदेशीर वारसदार असनू सदर मालमत्ता** विर्क्र करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर कोणता<mark>र</mark>्ह दावा, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत ्रो आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील दिलेल्या त्त्यावर खालील स्वाक्षरीकर्तांना कळवावे, अन्यथ ..... प्रदर मालमत्ता सर्व अधिभार, दावापासून मुत्त असल्याचे समजले जाईल.

दिनांक: १८.०८.२०२१ पजा अल्पेश स्विमार्न (वकील मुंबई उच न्यायालय) पत्ता: ए१५०३, त्रिवेणीँ गार्डन, आधारवार्ड चौक, कल्याण (प.)-४२१३०१

मोबा.:८८७९४६९४६

#### जाहीर सूचना

**श्री. चंद्रकांत एन. ठकर** हे श्री विजय सी ॲण्ड डी विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: एल.टी. रोड, बोरिवली पश्चिम, मंबई ४०००९२ या सोसायटीचे सदस्य असून अनुक्रमांक ८१ ते ८५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/-प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.१७ चे धारक आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. डी/९ चे मालक होते यांचे १७ एप्रिल, २०२१ रोजी मुंबई येथे निधन

असे की, सोसायटीला श्रीमती हंसा चंद्रकांत ठकर यांच्याकडून दिनांक १२.०८.२०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले होते, त्यात नमुद होते की, स्वर्गीय चंद्रकांत एन. ठक्कर यांचे (१) श्रीमती हंसा चंद्रकांत ठकर (पत्नी), (२) श्री. परेश चंद्रकांत ठकर (मलगा) आणि (३) श्रीमती स्वाती अनंत ठकर (विवाहीत मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत. पापुढे श्रीमती हंसा चंद्रकांत ठक्कर यांनी त्यांचे पत्र दिनांक १२.०८.२०२१ नुसार सोसायटीकडे फ्लॅट क्र.डी/९ बाबत एनओसी वितरणाची विनंती केली आहे जेणेकरून सर्व कायदेशीर प्रक्रियांसह स्वर्गीय चंद्रकांत एन. ठक्कर यांचे कायदेशीर वारदारांना पुर्तता करता येईल.

सोसायटीने फ्लॅट क्र.डी/९ बाबत कायदेशीर वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपकर्ता ।ांच्याकडून सोसायटीचे कार्यालयात त्यांचे दावा/ आक्षेप पृष्ठचर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) देवसात दावा व आक्षेप मागविले आहेत.

जर वर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त र ब्राल्यास दावा/आक्षेप त्याग केले आहेत अस<u>े</u> प्तमजून फ्लॅट क्र.डी/९ बाबत एनओसी वितरणास नोसायटी मुक्त असेल. च्या वतीने व करिता

श्री विजय सी ॲण्ड डी कोहौसोलि. सही/-मा. सचिव दिनांक: १८.०८.२०२१

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

#### **Oxford Industries Limited**

CIN - L17112MH1980PLC023572

Reg.Office: G.No.4, Roxana Building, Ground Floor, M.Karve Road, Mumbai-400020.

E-mail: oxford\_industries@yahoo.in UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE, 2021 (Rs.in lacs 30TH JUNE, 2021

Sr.		ended	ended	ended	Year ended	
No.	Particulars		31-03-2021		31-03-2021	
NO.		(Unaudited)		(Unaudited)	(Audited)	
1	Income :	,	, ,	,	,	
ľ	a) Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	
	b) Other Income	0.00	1.63	0.00	1.63	
	Total Income	0.00	1.63	0.00	1.63	
2	Expenses:	0.00	1,00		1,00	
Γ.	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	
	b) Purchase in Stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00	
	c) Changes in Inventories of finished goods,					
ı	work-in-progress and stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00	
ı	d) Employee benefits expenses	0.00	0.00	0.12	0.12	
	e) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	
ı	f) Depreciation and Amortisation expenses	0.00	0.00	0.00	0.00	
	g) Other Expenses	0.77	4.35	0.99	11.47	
	Total Expenses:	0.77	4.35	1.11	11.59	
3	Profit / (Loss) from operations before	-0.77	-2.72	-1.11	-9.96	
ı	exceptional items and tax (1-2)					
4	Exceptional Items:Expenses/(Income)	-	-1,130.49	-	-1,130.49	
5	Profit/(Loss) before tax (3+4)	-0.77	1,127.77	-1.11	1,120.53	
6	Tax Expenses:					
ı	Current Tax	-	-	-	-	
ı	Previous Tax	-	-	-	-	
ı	Deferred Tax	-	-	-	-	
7	Net Profit/(Loss) after tax (5-6)	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53	
8	Other Comprehensive Income	-	•	-	•	
9	Total Comprehensive Income	(0.77)		(4.40)		
	for the period(7+8) after tax	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53	
10		(0.77)	4 407 77	(4.44)	4 400 50	
	a) Owners of the company	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53	
	b) Non-Controlling Interest	-	-	-	-	
11	Total Comprehensive Income attributable to:	(0.77)	4 407 77	(4.44)	4 400 50	
ı	a) Owners of the company	(0.77)	1,127.77	(1.11)	1,120.53	
12	b) Non-Controlling Interest	E00.60	593.60	593.60	593.60	
12	Paid-Up Equity Share Capital	593.60	593.60	593.60	593.60	
13	(Fave Value Rs.10/- per share) Other Equity	-1,820.84				
14		-1,020.04				
14	Basic(Rs.)	(0.01)*	(0.05)*	(0.02)*	(0.17)	
ı	Diluted(Rs.)	(0.01)*	(0.05)*	(0.02)*	(0.17)	
	Earning per share(after extraordinary items)	(0.01)	(0.03)	(0.02)	(0.17)	
	Basic(Rs.)	(0.01)*	19.00*	(0.02)*	18.88	
	Diluted(Rs.)	(0.01)*	19.00*	(0.02)*	18.88	
	* Not annualised	(0.01)	10.00	(0.02)	10.00	
Ne						
INOI	Notes:					

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2021. Limited Review Report of Statutory Auditors attached.

The company is in a Single Segment- 'Textiles'.

Previous period figures have been re-grouped / re-arranged whereever considered necessary As already reported. Indian Bank (Lead Bank) had sold both the units of the company under SARFAESI Act in February,2012 and had filed a case in Debt Recovery Tribunal(DRT),Mumbail for recovery of dues. The case in DRT is going on and at judgement stage. In light of this situation, no provision has been made for Interest for this quarter also and there are no The above results have been prepared on going concern assumption basis.

Due to non-revival of operations, BSE has suspended the securities of the company w.e.f. 15/1/2020 as per notice no.20200114-18 dt.14/01/2020. The company has clarified its position

As already reported, the management has been trying for One Time Settlement (OTS) with lenders. Two lenders namely IDBI and SBI, had accepted OTS offer and the company had received No Dues Certificate from them in the month of January,2021. Now Two more lenders namely. Assets Reconstruction company (India)Ltd (ARCIL) and Indian Bank have also accepted OTS offer and the company has received No Dues Certificate from them in the month of July and August, 2021. One Time Settlement (OTS) with remaining one lender is also being pursued by the management

For Oxford Industries Limited (Mazher N. Laila Chairman & Managing Director

HOUSING

POONAWALLA पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड (पुर्वीची मॅम्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंधवा रोड, पुणे-४११०३६. नोंद. कार्या.: डेव्हलपर्मेंट हाऊस, २४ पार्क स्ट्रीट, कोलकाता-७०००१६

सरफायसी कायदा २००२ चे कलम

तुम्ही खाली नमुद केलेले कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांनी मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड, एमएचएफएल आता पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड (पीएचएफएल) म्हणून ज्ञात, यांच्याकडून तुमचे स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याद्वारे कर्ज उपलब्ध करून घेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केली असल्याने तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये थकबाकी रक्कम वसुलीकरिता सदर करारनामानुसार मागणी सूचना वितरीत केली होती, ती नोटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे. म्हणून यामधील सर्व घटक हे कायद्याच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये प्रकाशित करण्यात आली तसेच अन्य

Date: August 13, 2021.

कर्जटाए महकर्जटाए इमीटाए प्रतिभूती थुकबाकी देयके कलम् १३(२) अन्वयं पाठविलेली मागणी सचना आणि टावा केलेली

अ. ह्य	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदारांचे नाव व कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	देय रक्कम (रु.)
१	इमितयाझ अझिझ मालदा, मदानी ट्रेडींग, आफताब अझिझ मालदा, कर्ज रक्कम रु.२५००००० (रुपये पंचवीस लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, बी विंग, कृष्णकुंज, सीटीएस क्र.८५७, ८५८ व ८५९, गाव तारापूर, बोईसर पश्चिम, ता. व जि. पालघर, ठाणे, मुंबई- ४०१५०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.०६.२०२१	कर्ज क्र.:HL/0491/H/18/10001 रु.३०१७११५ (रुपये तीस लाख सतरा हजार एकशे पंधरा फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज
?	मोशिन मुन्सी पठाण, मोहसिनखान एम. पठाण, कर्ज रक्कम रु.२६५५००० (रुपये सव्वीस लाख पंचावन्न हजार फक्त)	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ई विंग, ब्लॉक क्र.९, यशवंत सृष्टी, मौजे खैरा, बोईसर पश्चिम-४०१५०१, ठाणे, मुंबई- ४०१५०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.0६.२०२१	कर्ज क्र.:HL/0491/H/17/10005 रु.२९२३८३१ (रुपये एकोणतीर लाख तेवीस हजार आठशे एकती फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज
ş	विनायक वीरकुमार चव्हाण, विशाल वीरकुमार चव्हाण, कर्ज रक्कम रु.१६००००० (रुपये सोळा लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, ए विंग, साई समर्थ अपार्ट., एस.क्र.१७५, एच.क्र.५, मनवेलपाडा रोड, विरार पुर्व- ४०१४०४, ठाणे, मुंबई-४०१४०४ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.0६.२०२१	कर्ज क्र.:HM/0235/H/17/1000 रु.१९०६९५० (रुपये एकोणीस लाख सहा हजार नऊशे पन्नास फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यं पुढील व्याज
8	रंगा रेड्डी, सुशिलादेवी अनंत रेड्डी कर्ज रक्कम रु.१३८०००० (रुपये तेरा लाख ऐंशी हजार फक्त)	फ्लॅट क्र.२०३, १ला मजला, ए विंग, अबयाझ अपार्टमेंट, गट क्र.१३८, प्लॉट क्र.६९, वांगणी पुर्व, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे, ठाणे, मुंबई-४२१५०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0458/H/17/1003 रु.१५५७३१८ (रुपये पंधरा लाग् सत्तावन्न हजार तिनशे अठरा फत्त तसेच रक्कम जमा होईपर्वंत पुढीत व्याज
ų	ज्ञानदेव यशवंत शेलार, ब्रिजॉन कांबळे, कर्ज रक्कम रु.१३००००० (रुपये तेरा लाख फक्त)	फ्लॅट क्र.०१, तळमजला, सी विंग, श्री सद्गुरू कृपा सृष्टी, एस.क्र.२४३, एच.क्र.३ (भाग), मौजे भोपार, डोंबिबली पुर्व, ता. मुंबई-४२१२०१ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HL/0458/H/17/10004 रु.१४३७१०१ (रुपये चौदा लार सदोतीस हजार एकशे एक फक्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढीर व्याज
Ę	सागर आनंदा पोटे, सोनल सागर पोटे कर्ज रक्कम रु.११४०००० (रुपये अकरा लाख चाळीस हजार फक्त)	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई चैतन्य अपार्ट., एस.क्र.९१, एच.क्र.०२, गाव सोपारा, ता. वसई, जि. पालघर, ठाणे, मुंबई-४०१२०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.0६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/18/1000 रु.१३३०५७१ (रुपये तेरा लाख तीस हजार पाचशे एकाहत्तर फत्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढीत व्याज
(y	गणेश नारायण पाटील, रोहन गणेश पाटील, कर्ज रक्कम रु.१९५०००० (रुपये अकरा लाख पन्नास हजार फक्त)	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बी विंग, रुद्र अपार्टमेंट, गाव कोपरी, एस.क्र.१३७, एच.क्र.२ए, विरार पुर्व-४०१३०३, ठाणे, मुंबई-४०१३०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२४.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/18/1000 ह.१२८१५४२ (रुपये बारा लार एक्याऐंशी हजार पाचशे बेचाळी फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यं पुढील व्याज
۷	दयानंद रामचंद्र हाटकर, शोभा दयानंद हाटकर, कर्ज रक्कम रु.१००००० (रुपये दहा लाख फक्त)	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, साई चैतन्य अपार्टमेंट, एस.क्र.११, एच.क्र.०२, गाव सोपारा, ता. वसई, जि. पालघर, ठाणे, मुंबई-४०१२०३ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२५.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0491/H/17/1002 रु.११६६९१३ (रुपये अकरा ला सहासष्ट हजार नऊशे तेरा फक्त तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढीर व्याज
8	रमेश एम. जगदाळे, आरती रमेश जगदाळे कर्ज रक्कम रु.८००००० (रुपये आठ लाख फक्त)	फ्लॅट क्र.डी/२७, २रा मजला, डी विंग, श्री ज्ञाने श्वर माऊ ली को - ऑप.हौ.सो.लि., गट क्र.८०/२, विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड -४१०२०६, पनवेल, मुंबई -४१०२०६ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२५.०६.२०२१	कर्ज क्र.:HM/0458/H/16/1000 रु.९५८६८८ (रुपये नऊ लाख अञ्चावन्न हजार सहाशे अठ्ठ्याऐं फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यं पुढील व्याज

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच . त्यावरील पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास तुम्हाला कळविण्यात येत आहे. वर नमुद केलेल्या प्रतिभूतीवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्याकडून वापरले जातील. कृपया नोंद असावी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

दिनांक : १८.०८.२०२१ ठिकाण : मुंबई

पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता (पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी